

गिरीस्थानभत्ता विषयक तरतूदी.....

अदययावत आदेश

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक : गिरीभ-१०००/प्र.क्र.५८/सेवा-५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- १३ जून २००१.

- पहा :-** (१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: सीपीए-१०७१/८०९/१८,
दिनांक: ३ जून, १९७१.
(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: गिरीभ-१०८९/प्र.क्र.३७०/सेवा-५,
दिनांक: १६ ऑगस्ट, १९९१.
(३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: गिरीभ-१०९९/प्र.क्र.६७/सेवा-५,
दिनांक: १ जानेवारी, २००१

शासन परिपत्रक

गिरीस्थानभत्त्याविषयी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांतील सध्या अंमलात असणा-या तरतूदी प्रशासकीय सोयीसाठी एकत्रितरीत्या उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन आता या विषयीच्या आदेशांतील अंमलात असणा-या तरतूदी खालीलप्रमाणे एकत्रितरीत्या उपलब्ध करून देत आहे. पुढील परिच्छेदांत नमूद केलेल्या तरतूदी कोणत्या आदेशान्वये आणि केव्हापासून अंमलात आल्या आहेत हे त्या तरतूदीसोबत नमूद केले आहे. तसे विवक्षितपणे नमूद केले नसलेल्या तरतूदी वरील क्रमांक (१) येथील आदेशान्वये दिनांक १ एप्रिल, १९७१ पासून अंमलात आहेत.

२. मुंबई नागरी सेवा नियम, १९५९, खंड-२ मधील परिशिष्ट-१७-अ खालील तरतूदीनुसार त्यात विहित केलेल्या दराने पूर्वी शासकीय कर्मचा-यांच्या विशिष्ट प्रवर्गांना "स्थानिक भत्ता" दिला जात असे. वरील १ येथील आदेशान्वये सदर नियमांतील नियम ५०७ मध्ये नमूद केलेली ठिकाणे (यांत चिखलदरा व पन्हाळयाचाही समावेश केला आहे.) ही राज्यातील गिरीस्थाने आहेत असे मानून, त्याठिकाणी काम करणा-या शासकीय कर्मचा-यांना दि. १ एप्रिल, १९७१ पासून वरील स्थानिक भत्ता एक समान तत्वावर मंजूर करण्यात आला आहे, व त्यास गिरीस्थानभत्ता असे संबोधण्यात आले आहे.

३. वरील गिरीस्थानी काम करणा-या शासकीय कर्मचा-यांना वरील (३) येथील आदेशान्वये खालील टीपच्या अधिन राहून दिनांक १ ऑगस्ट, २००० पासून त्यांच्या घेतन मर्यादेनुसार गिरीस्थानभत्त्याचे खालील दर लागू असतील.

अनु.क्र.	वेतन मर्यादा (दि. १ जानेवारी १९९६ पासून सुधारलेल्या वेतनश्रेणी- नुसार)	गिरीस्थानभत्त्याचे दर रुपये
१.	रुपये ३००० पेक्षा कमी	४५/-
२.	रुपये ३००० ते ४४९९	६५/-
३.	रुपये ४५०० ते ५९९९	१००/-
४.	रुपये ६००० व त्याहून अधिक	१८०/-

टीप :- या आदेशाच्या प्रयोजनार्थ "वेतन" म्हणजे सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतन, ज्यामध्ये कुठित वेतनवाढीचाही समावेश असेल. परंतु जे कर्मचारी असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन घेतील, त्यांच्याबाबतीत त्यांचे असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन, असल्यास कुठित वेतनवाढी व त्यावर दिनांक १ जानेवारी,

१९९६ रोजी अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता आणि अंतरिम वाढ १ व २ मिळून होणारी एकूण रक्कम विचारात घेण्यात यावी.

४. मुंबई नागरी सेवा नियम, १९५९, खंड-२ मधील परिशिष्ट १५ आणि परिशिष्ट १७ खालील तरतुदीनुसार ज्या गिरीस्थानी स्थानिक पुरकभत्ता अनुज्ञेय ठरविण्यात आला आहे, त्या ठिकाणी गिरीस्थान भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

५. गिरीस्थानभत्त्याचा खर्च संबंधित विभागाच्या कार्यात्मक प्रधानशीर्षाखाली खर्ची टाकून तो मंजूर अनुदानातून भागवावयाचा आहे.

६. या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात येत असलेल्या सूचना म्हणजे या विषयी पूर्वीच देण्यात आलेल्या आदेशांतील तरतुदींपैकी सध्या अंमलात असणा-या तरतुदींचे केवळ माहितीसाठी केलेले एकत्रिकरण आहे. या परिपत्रकान्वये कोणतेही नवे आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र, प्रकरणे सादर करतांना या परिपत्रकाचा संदर्भ देण्यास हरकत नाही. गिरीस्थानभत्त्याच्या मंजूरी संदर्भातील यापूर्वीची प्रकरणे संबंधित कालावधीत अंमलात असणा-या आदेशातील तरतुदीनुसार विनियमित करण्यात यावीत.

मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील संबंधित तरतुदी वरील आदेशांच्या मर्यादेत सुधारण्यात आल्या आहेत असे समजण्यात यावे. या नियमांना औपचारिक सुधारणा यथावकाश करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श.वि. लागवणकर
शासनाचे सह सचिव

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
अधदान व लेखा अधिकारी, मुंबई,
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
सर्व मंत्रालयीन विभाग,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
सर्व मंत्री वराज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ पश्चिवालय, मुंबई,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कौर्निकस रोड, नवी दिल्ली,
जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
वित्त विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती, वित्त विभाग, (सेवा-५).

* पत्राने.